



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष ११, अंक ११]

गुरुवार ते बुधवार, मार्च १३-१९, २०२५/फाल्गुन २२-२८, शके १९४६

[पृष्ठे २१, किंमत : रुपये १६.००

### प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

### LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya,  
Mumbai 400 032, dated 27th February 2025.

### NOTIFICATION

No. SPP-2025/U.O.R. No.16 /D-XIV.—In exercise of the powers conferred by Rule 44 of the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration), Rules 1984, the Government of Maharashtra hereby appoints Adv. Shishir Shivajirao Hiray as “Special Public Prosecutor ” for conducting the case/s pending before Hon'ble Judicial Magistrate First Class, Malegaon, Nashik, Hon'ble Sessions Court, Malegaon, Nashik and Hon'ble High Court, Mumbai which is/are arising out of C.R.No. 40/2025 and C.R. No. 51/2025 registered at Malegaon Chavani Police Station, Nashik Gramin.

2. The fees of Adv. Shishir Shivajirao Hiray as “Special Public Prosecutor ” shall be paid by Home Department.

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration), Rules, 1984.

4. The Government reserves the right to revoke / modify / annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,  
Section Officer.



## जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालय

### आदेश

क्रमांक बँक/कस्टोडियन सिन्नर सहकारी बँक/क. १५६/अधि. सन २०२५.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, फयाज मुलाणी, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये कस्टोडियन, श्री. सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या. सिन्नर ( विसर्जित ) या बँकेच्या खालील अधिकारी यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम १०५ व कलम ९१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी / कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत शक्ती प्रदान करीत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्याचे नाव	शक्तीची व्याप्ती	कार्यक्षेत्र (जिल्हे)
१.	श्री. अजय भिला शेंडे	वसुली अधिकारी	नाशिक जिल्हा

### अटी :-

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम, १९६१ चा नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व १०५ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्त झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-१५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “महाराष्ट्र शासन नियुक्त” आणि/ किंवा “सिव्हील कोर्ट”, “एक्झिक्युटिव्ह कोर्ट” या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नांवापुढे “ ( महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ व नियम १०७ अन्वये ) ” असे लिहावे.

(८) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “ वसुली अधिकारी, कस्टोडियन, श्री. सिन्नर व्यापारी सहकारी बँक मर्या. सिन्नर ( विसर्जित ) ” असा फलक लावता येईल.

(९) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करतांना कर्जदाराच्या / जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँकाकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार / जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.



(१०) वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) बँकेचे पदाधिकारी/अधिकारी यांना वसुली अधिकारी अधिकार प्रदान करण्यात येतील त्यांनी तीन वर्षांतून किमान एकदा मान्यताप्राप्त संस्थेचे किमान तीन दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

(१२) वसुली अधिकारी यांनी प्रस्तावासोबत जोडलेल्या यादीतील प्रकरणाचा जंगम जप्ती, स्थावर जप्ती, नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यांत यावी. विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणांस दिनांक ३१ मार्च २०२६ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी व त्याची सर्वस्वी जबाबदारी हि आपली राहिल.

(१३) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस, आदेश / घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या आदेशाचा संदर्भ नमूद करावा. वसुली अधिकारी यांनी नोटीस बजावताना नोटीसमध्ये त्याचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.

(१४) कस्टोडियन कालावधीत कस्टोडियन यांची दावा योग्य हक्क प्रमाणे येणे देणे रोखीकरण उदा. कर्ज वसुली निबंधकाच्यावतीने अधिनियम व नियमातील तरतुदीप्रमाणे करणेची प्रमुख जबाबदारी असेल, निबंधकाने आवश्यक ते अधिकार त्यासाठी प्रदान करावेत. तसेच कर्जवसुलीचा मासिक / त्रैमासिक अहवाल निबंधक कार्यालयास सादर करणे, संस्थेची दरमहा अखेरची रोखता व तरलता बँक शिल्लक त्या महिन्यातील जमा खर्च पत्रक, त्या महिन्यातील प्रशासकीय खर्च, न्यायालय कामकाज उपस्थिती इ. कामकाजाबाबत मासिक आढावा घेऊन त्यांच्या नोंदी इतिवृत्त स्वरूपात कस्टोडियन स्तरावर ठेवण्यात याव्यात.

(१५) कस्टोडियन नियुक्ती आदेशातील दावा योग्य हक्क प्रकरणी रोखीकरणाची कार्यवाही कस्टोडियनने करावी. कस्टोडियन नियुक्तीचे वेळी अस्तित्वात असलेले व वसुलीसाठी प्रलंबित असलेले सर्व हुकूमनामे, वसुली दाखले, अॅवार्ड याप्रमाणे संबंधित कर्जदाराकडून कर्ज रकमा नियमाप्रमाणे वसूल करून घेण्याची कार्यवाही करावी.

(१६) संस्थेकडे कलम १०१ अंतर्गत प्राप्त प्रमाणपत्र तथा १०५ प्रमाणपत्र आणि कलम ९१ अंतर्गत निवाड्याचे आधारे येणे कर्ज रोखीकरणाची कार्यवाही करावी. संबंधित येणे कर्जदारांना कर्ज रक्कम परतफेड करण्याबाबत आवाहन करावे. सक्तीच्या वसुलीसाठी परिरक्षक ने निबंधकास सविस्तर प्रस्ताव सादर करावा व निबंधकाने आपले कलम १५६ चे अधिकार वापरून अशी कर्ज वसुली करण्याबाबत योग्य ती नियमामधील कार्यवाही करावी.

नाशिक,  
दिनांक १३ फेब्रुवारी २०२५.

फयाज मुलाणी,  
जिल्हा उप निबंधक,  
सहकारी संस्था, नाशिक.



### नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई

क्रमांक सी/५५५/२०२५.— महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत लघुलेखक ग्रेड-१ यांना राजपत्रित वर्ग-२ चा दर्जा लागू असल्याबाबतचे विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.९०/का.६, दिनांक २६ जुलै २०२४ ची प्रत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांचे पत्र क्र. ब (जन )-१००१/२०२४/१४०४, दिनांक ६ ऑगस्ट २०२४ अन्वये या कार्यालयास कळविले आहे.

त्याअनुषंगाने नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयातील “ लघुलेखक श्रेणी - १ ” यांना राजपत्रित वर्ग-२ चा दर्जा लागू असल्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करणेकामी या न्यायालयातील खालील “ लघुलेखक श्रेणी-१ ” यांची नावे अधिसूचित करण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम
१.	श्री. सुरेंद्र श्रीकृष्ण बाटे	लघुलेखक ग्रेड-०१
२.	श्री. भास्कर रामचंद्र हाटेकर	लघुलेखक ग्रेड-०१
३.	श्री. भरत काशीनाथ गायकवाड	लघुलेखक ग्रेड-०१
४.	श्री. नितीन विश्वनाथ उबाळे	लघुलेखक ग्रेड-०१
५.	श्रीमती भारती संतोष परब	लघुलेखक ग्रेड-०१
६.	श्री. किशोर प्रकाश शेरवाडे	लघुलेखक ग्रेड-०१
७.	श्री. महेश केशव साखरकर	लघुलेखक ग्रेड- ०१
८.	श्रीमती प्रज्ञा संदीप नाईक	लघुलेखक ग्रेड-०१
९.	श्री. प्राजक्ता कमलेश मोरे	लघुलेखक ग्रेड-०१
१०.	श्री. संतोष बालभिम सांवत	लघुलेखक ग्रेड-०१
११.	श्रीमती विद्या अभिजित मांडे	लघुलेखक ग्रेड-०१
१२.	श्रीमती सुजाता संतोष सांवत	लघुलेखक ग्रेड-०१
१३.	श्रीमती मृणाली संकेत पेंडखलक	लघुलेखक ग्रेड-०१
१४.	श्रीमती श्रेया उमेश मांजरेकर	लघुलेखक ग्रेड-०१
१५.	श्री. अतुल सुर्यकांत भोगटे	लघुलेखक ग्रेड-०१
१६.	कु. मिनल अनंत कुलकर्णी	लघुलेखक ग्रेड-०१
१७.	श्रीमती तनुश्री चंद्रकांत कांबळे	लघुलेखक ग्रेड-०१
१८.	श्रीमती वर्षा उदयन पवार	लघुलेखक ग्रेड-०१
१९.	श्रीमती सुरेखा अशोक कापरे	लघुलेखक ग्रेड-०१
२०.	श्री. विजयानंद वसंत कुलकर्णी	लघुलेखक ग्रेड-०१
२१.	श्रीमती शिल्पा प्रमोद पवार	लघुलेखक ग्रेड-०१
२२.	श्री. मयुरेश पुरुषोत्तम ताटे	लघुलेखक ग्रेड-०१
२३.	श्रीमती वर्षा निजप्पा राजगोळे	लघुलेखक ग्रेड-०१
२४.	श्रीमती बहुश्रुता योगेश जांभळे	लघुलेखक ग्रेड-०१



अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम
२५.	श्रीमती तृप्ती समीर भोगटे	लघुलेखक ग्रेड-०१
२६.	श्रीमती प्राची योगेश पोदार	लघुलेखक ग्रेड-०१
२७.	श्रीमती अर्पणा विद्याधर लेले	लघुलेखक ग्रेड-०१
२८.	श्रीमती श्रिया बिपीन विचारे	लघुलेखक ग्रेड-०१
२९.	श्रीमती विणा विकास म्हात्रे	लघुलेखक ग्रेड-०१
३०.	श्रीमती. शरीना वॉल्टर तुस्कानो	लघुलेखक ग्रेड-०१
३१.	श्रीमती रूपाली संतोष भोर	लघुलेखक ग्रेड-०१
३२.	श्रीमती मनिषा श्रीनिवास पुट्टा	लघुलेखक ग्रेड-०१
३३.	श्रीमती. योगश्री महेश साखरकर	लघुलेखक ग्रेड-०१
३४.	श्री. अरूण अन्नामलाई मुद्दलियार	लघुलेखक ग्रेड-०१
३५.	श्रीमती पुष्पा राजन वेंगुर्लेकर	लघुलेखक ग्रेड-०१
३६.	श्रीमती रश्मी राजन हाटे	लघुलेखक ग्रेड-०१
३७.	श्रीमती. विद्या विष्णु माळगावकर	लघुलेखक ग्रेड-०१
३८.	कु. सुषमा सिताराम चुडजी	लघुलेखक ग्रेड-०१
३९.	कु. कश्मिरा मनसुखलाल राणा	लघुलेखक ग्रेड-०१
४०.	श्री. सुभाष सुखदेव पोळ	लघुलेखक ग्रेड-०१
४१.	श्रीमती. पेरणा प्रकाश खानवीलकर	लघुलेखक ग्रेड-०१
४२.	श्रीमती सुप्रिया समित गिरकर	लघुलेखक ग्रेड-०१
४३.	श्रीमती विद्या विक्रम पेंढारकर	लघुलेखक ग्रेड-०१
४४.	श्रीमती वर्षा दिपक चौधरी	लघुलेखक ग्रेड-०१
४५.	श्रीमती प्रज्वल विनायक फोडकर	लघुलेखक ग्रेड-०१
४६.	श्री. तुषार पंडीत कुवर	लघुलेखक ग्रेड-०१
४७.	श्रीमती कृतिका संभाजी भोसले	लघुलेखक ग्रेड-०१
४८.	श्री. महेंद्रसिंग दगडु पाटील	लघुलेखक ग्रेड-०१
४९.	श्रीमती पुष्पा रमेश वाघ	लघुलेखक ग्रेड-०१
५०.	कु. तेजल चंद्रकांत राणे	लघुलेखक ग्रेड-०१
५१.	कु. वर्षा विजय सावंत	लघुलेखक ग्रेड-०१
५२.	श्री. हर्षल दिलीप जगताप	लघुलेखक ग्रेड-०१
५३.	कु. उज्वला जर्नादन भगत	लघुलेखक ग्रेड-०१
५४.	श्रीमती शोभा अशोक शेकाडे	लघुलेखक ग्रेड-०१



अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम
५५.	श्री. अशोक शंकर सुगदरे	लघुलेखक ग्रेड-०१
५६.	श्री. संजय बळीराम कासकर	लघुलेखक ग्रेड-०१
५७.	श्री. गोपाल नारायण सुतार	लघुलेखक ग्रेड-०१
५८.	श्रीमती मधुरा महादेव पालव	लघुलेखक ग्रेड-०१
५९.	श्रीमती कालींदी योगेश इनामदार	लघुलेखक ग्रेड-०१
६०.	श्रीमती जयश्री श्रीराम गवई	लघुलेखक ग्रेड-०१
६१.	श्री. निलेश संजय बाकरे	लघुलेखक ग्रेड-०१
६२.	श्रीमती श्रवती अरविंद करें	लघुलेखक ग्रेड-०१
६३.	श्रीमती जानव्ही शैलेश चव्हाण	लघुलेखक ग्रेड-०१
६४.	श्रीमती सरिता राजेश मेजारी	लघुलेखक ग्रेड-०१
६५.	कु. रेश्मा दत्तात्रय तारी	लघुलेखक ग्रेड-०१
६६.	श्रीमती मनिषा श्रीनाथ	लघुलेखक ग्रेड-०१
६७.	श्रीमती मानसी मंदार कदम	लघुलेखक ग्रेड-०१
६८.	श्री. प्रसाद शशिकांत पेडणेकर	लघुलेखक ग्रेड-०१
६९.	श्रीमती. प्राजक्ता प्रकाश दाभोलकर	लघुलेखक ग्रेड-०१
७०.	श्रीमती समृद्धी सुधीर जाधव	लघुलेखक ग्रेड-०१
७१.	श्री. उमेश गंगाराम जाधव	लघुलेखक ग्रेड-०१
७२.	कु. मयुरी अनिल मांजरेकर	लघुलेखक ग्रेड-०१
७३.	श्रीमती ज्योती शेखर गोळे	लघुलेखक ग्रेड-०१
७४.	कु. रूपाली अनिल मोंडे	लघुलेखक ग्रेड-०१
७५.	श्री. अशोक सुधाकर पाटील	लघुलेखक ग्रेड-०१
७६.	श्री. भिकाजी सुरेश पंडीत	लघुलेखक ग्रेड-०१
७७.	श्री. सिध्देश शंकर शिर्के	लघुलेखक ग्रेड-०१
७८.	श्रीमती डिंपल राहूल जोशी	लघुलेखक ग्रेड-०१
७९.	श्रीमती वसंती दत्तात्रय भोसले	लघुलेखक ग्रेड-०१
८०.	श्री. महेश शामराव लुगडे	लघुलेखक ग्रेड-०१
८१.	श्री. जितेश सुरेश शिंदे	लघुलेखक ग्रेड-०१

नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई,  
दिनांक २० फेब्रुवारी २०२५.

कल्पा रा. देसाई,  
प्रबंधक,  
नगर दिवाणी न्यायालय, मुंबई.



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY****APPELLATE SIDE**

No. A1202/2024.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Shri V. V. Patil, Principal District & Sessions Judge, Latur.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 05 days from 16.05.2024 to 20.05.2024.
2. Smt. Sonali P. Agarwal, Judge, Family Court, Nanded.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 02 days <i>i.e.</i> on 06.06.2024 & 07.06.2024.
3. Shri P. K. Sharma, Principal District & Sessions Judge, Sangli.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 03 days from 18.06.2024 to 20.06.2024 prefixing holidays on 16.06.2024 & 17.06.2024 with permission to leave headquarter.
4. Shri S. M. Bhosale, Principal District & Sessions Judge, Daman & Diu, At Diu.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 05 days from 01.07.2024 to 05.07.2024 prefixing holiday on 30.06.2024 with permission to leave headquarter from 29.06.2024 (A.O.H.) till 06.07.2024 (B.O.H.).
5. Smt. I. J. Nanda, Judge, Family Court, Akola.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 04 days from 01.07.2024 to 04.07.2024.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

**(II)**

<i>Name of the Judicial Officer</i>	<i>Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers.</i>
1. Shri V. V. Patil,	Shri S. T. Tripathi, District Judge-2 and Additional Sessions Judge, Latur.
2. Smt. Sonali P. Agarwal,	Smt. R. R. Patwari, District Judge-3, Nanded.
3. Shri P. K. Sharma,	Shri V. D. Nimbalkar, District Judge-1 and Additional Sessions Judge, Sangli.
4. Shri S. M. Bhosale,	Smt. S. S. Sapatnekar, Principal District & Sessions Judge, Dadra and Nagar Haveli, At Silvassa.
5. Smt. I. J. Nanda,	Smt. S. C. Jadhav, District Judge-2 and A.S.J., Akola.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 11th September, 2024.

MANOJ S. SHARMA,  
I/c.Registrar  
(Insp. II).



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY****APPELLATE SIDE**

No. A1202/2024.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Shri V. B. Pathak, Judge, Family Court, Jalgaon.	<i>Ex-post facto</i> sanction to the Earned Leave for 06 days from 10.06.2024 to 15.06.2024 prefixing holidays on 08.06.2024 & 09.06.2024 and suffixing holidays on 16.06.2024 & 17.06.2024 with permission to leave headquarter from 07.06.2024 (A.O.H.) till 18.06.2024 (B.O.H.).
2. Smt. Rekha N. Pandhare, Judge, Family Court, Nashik.	<i>Ex-post facto</i> sanction to the Earned Leave for 12 days from 11.06.2024 to 22.06.2024 with permission to leave headquarter 10.06.2024 (A.O.H.).
3. Shri K. R. Pethkar, President, Maharashtra State Co-operative Appellate Court, Mumbai.	Earned Leave for 04 days from 24.06.2024 to 27.06.2024 with permission to leave headquarter from 24.06.2024 till 28.06.2024 (B.O.H.).
4. Shri S. R. Kafre, Judge, Family Court, Yavatmal.	Earned leave for 05 days from 28.06.2024 to 02.07.2024 with permission to leave headquarter from 27.06.2024 (A.O.H.) till 03.07.2024 (B.O.H.).
5. Smt. K. B. Agrawal, Principal District and Sessions Judge, Kolhapur.	Earned Leave for 08 days from 02.07.2024 to 09.07.2024 with permission to leave headquarter from 01.07.2024 (A.O.H.) till 10.07.2024 (B.O.H.).
6. Shri S. N. Patil, Judge, Family Court, Latur.	Earned leave for 03 days from 04.07.2024 to 06.07.2024 suffixing holiday on 07.07.2024 with permission to leave headquarter from 03.07.2024 (A.O.H.) till 08.07.2024 (B.O.H.).
7. Smt. N. A. Kank, Principal Judge, Family Court, Thane.	Earned leave for 03 days from 04.07.2024 to 06.07.2024 suffixing holiday on 07.07.2024 with permission to leave headquarter from 04.07.2024 (B.O.H.) till 08.07.2024 (B.O.H.).
8. Smt. I. J. Nanda, Judge, Family Court, Akola.	Earned Leave for 05 days from 06.07.2024 to 10.07.2024 with permission to leave headquarter from 06.07.2024 till 11.07.2024 (B.O.H.).
9. Smt. Swarnita B. Mahale, Judge, Family Court, Dhule.	Earned leave for 03 days from 08.07.2024 to 10.07.2024 prefixing holiday on 07.07.2024 with permission to leave headquarter from 06.07.2024 (A.O.H.) to 11.07.2024 (B.O.H.).
10. Shri Adil M. Khan, Chairman, Maharashtra State Waqf Tribunal, Aurangabad.	Earned Leave for 04 days from 08.07.2024 to 11.07.2024 prefixing holidays on 06.07.2024 & 07.07.2024 with permission to leave headquarter.



On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that the above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

<i>Name of the Judicial Officer</i>	<i>Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers.</i>
1. Shri V. B. Pathak	Shri J. J. Mohite, District Judge-5 and A.S.J., Jalgaon from 07.06.2024 (A.O.H.) till 10.06.2024 (B.O.H.) and from 11.06.2024 to 18.06.2024 (B.O.H.) and with Smt. S. R. Bhangdiya Zawar, District Judge-4 and A.S.J., Jalgaon on 10.06.2024.
2. Smt. Rekha N. Pandhare	Shri N. V. Jiwane, District Judge-2 and Additional Sessions Judge, Nashik.
3. Shri K. R. Pethkar	Smt. S. R. Pawar, Member, Maharashtra State Co-operative Appellate Court, Mumbai, Bench at Pune on 24.06.2024 and with Smt. V. B. Kulkarni, Member, Maharashtra State Co-operative Appellate Court, Mumbai, Bench at Aurangabad from 25.06.2024 to 27.06.2024.
4. Shri S. R. Kafre	Shri V. B. Kulkarni, District Judge-1 and A.S.J., Yavatmal.
5. Smt. K. B. Agrawal	Smt. P. F. Sayyad, District Judge-1, Kolhapur.
6. Shri S. N. Patil	Smt. R. M. Kadam, District Judge-4, Latur.
7. Smt. N. A. Kank	Shri H. B. Sirsalkar, Judge, Family Court, Thane.
8. Smt. I. J. Nanda	Smt. M. S. Bhadane, <i>Ad-hoc</i> District Judge-1 & A.S.J., Akola.
9. Smt. Swarnita B. Mahale	Smt. Y. G. Deshmukh, District Judge-3 and Additional Sessions Judge, Dhule.
10. Shri Adil M. Khan	Mr. Anis Shaikh, Member, Maharashtra State Waqf Tribunal, Aurangabad.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A3902(i)/2024.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Smt. D. S. Karbhajan, 7th Jt. Civil Judge Jr. Dn. & J.M.F.C., Sangli.	Maternity Leave for 180 days from 12.08.2024 to 07.02.2025 prefixing holidays on 09.08.2024 to 11.08.2024 and suffixing holidays on 08.02.2025 & 09.02.2025 with permission to leave headquarter from 08.08.2024 (A.O.H.) till 10.02.2025 (B.O.H.).

On return from leave Smt. D. S. Karbhajan will be reposted as 7th Jt. Civil Judge Jr. Dn. & J.M.F.C., Sangli.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. D. S. Karbhajan would have continued to officiate as 7th Jt. Civil Judge Jr. Dn. & J.M.F.C., Sangli had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. D. S. Karbhajan is kept with Smt. S. H. Nalawade, 8th Jt. Civil Judge Jr. Dn. & J.M.F.C., Sangli.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).

**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**CORRIGENDUM**

*Read :—*(1) High Court Notification No.A3902(i)/2024, dated 06.07.2024 regarding grant of Maternity leave to Smt. V. D. Shirse, Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class, Palam, District Parbhani.

(2) Letters dated 31.07.2024 received from the Principal District & Sessions Judge. Parbhani in regard to change in arrangement of charge.

(I)

No. A3902(i)/2024.—Substitute the following entry appearing in Part II for existing entry in aforesaid High Court Notification *i.e.* “The charge during the leave period of Smt. V. D. Shirse, Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class, Palam, District Parbhani is kept with Smt. G. M. Biradar, 3rd Jt. Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class, Gangakhed, District Parbhani from 18.06.2024 to 31.07.2024 (A.O.H.) and with Shri N. M. Reddy, Joint Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class. Palam, Dist. Parbhani from 31.07.2024 (A.O.H.) till 15.12.2024.”

By order of the Honourable the Chief Justice and Judges,

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A3902(i)/2024.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Smt. Varsha D. Birhari, Assistant Charity Commissioner-II, Sangli.	Maternity Leave for 180 days from 24.06.2024 to 20.12.2024 prefixing holidays on 22.06.2024 & 23.06.2024 and suffixing holidays on 21.12.2024 & 22.12.2024 with permission to leave headquarter from 21.06.2024 (A.O.H.) till 21.12.2024 (B.O.H.).

On return from leave Smt. Varsha D. Birhari will be reposted as Assistant Charity Commissioner-II, Sangli.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. Varsha D. Birhari would have continued to officiate as Assistant Charity Commissioner-II, Sangli had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. Varsha D. Birhari is kept with Smt. P. B. Patil, Assistant Charity Commissioner-1, Sangli.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).

**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

*Read :—* Directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No.699 of 2016.

No. A-1228/1989/2024.—In exercise of the powers conferred by the Code of Criminal Pcedure, 1973 (2 of 1974) and the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023 (46 of 2023) and in pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No.699 of 2016 and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to designate the following Judicial Officers as a Special Court, to try the criminal cases against the elected Members of parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past & present), pending before the Courts of Magistrate, as under :—

<i>Sr. No.</i>	<i>Name and designation of Judicial Officer Identified &amp; designated as Special Court</i>
(1)	Shri Shashikant R. Mokashi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, District Gondia.

High Court, Bombay,  
dated 12th September 2024.

R. N. JOSHI,  
Registrar General.



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A3902(i)/2024.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Smt. D. A. Darveshi, 2nd Jt. Civil Judge Jr. Dn. & J.M.F.C., Tasgaon, District Sangli.	Maternity Leave for 180 days from 05.08.2024 to 31.01.2025 prefixing holiday on 04.08.2024 with permission to leave headquarter from 04.08.2024.

On return from leave Smt. D. A. Darveshi will be reposted as 2nd Jt. Civil Judge, Jr. Dn. & J.M.F.C., Tasgaon, District Sangli.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. D. A. Darveshi would have continued to officiate as 2nd Jt. Civil Judge, Jr. Dn. & J.M.F.C., Tasgaon, District Sangli had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. D. A. Darveshi is kept with Smt. R. S. Kulkarni, Jt. Civil Judge, Jr. Dn. & J.M.F.C., Tasgaon, District Sangli.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).

**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

(14th Finance Commission)

*Read* :— Government Notification, Law and Judiciary Department No. SPC-1316/C.R.205/IX, dated 11th September 2024.

No. A-3902/2024/1992.— The High Court has been pleased to post the following Retired Judicial Officer to the temporary additional post of Extra Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate for the period of one year from the date on which he assumes charge of his post or till validity of tenure of scheme or until further orders, whichever occurs earlier :—

<i>Name of retired Judicial Officer</i>	<i>Designation and Place of Posting</i>
1. Shri Anil Deorao Palaspar	Extra Joint Civil Judge, Senior Division & Additional Chief Judicial Magistrate, Nashik.

High Court, Bombay,  
dated 12th September 2024.

R. N. JOSHI,  
Registrar General.



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A3902(i)/2024.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Smt. R. B. Sorekar, Civil Judge, J.D. & J.M.F.C., Ardhapur, District Nanded.	Maternity Leave for 180 days from 18.07.2024 to 13.01.2025 with permission to leave headquarter.

On return from leave Smt. R. B. Sorekar will be reposted as Civil Judge, J.D. & J.M.F.C., Ardhapur, District Nanded.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. R. B. Sorekar would have continued to officiate as Civil Judge, J.D. & J.M.F.C., Ardhapur, District Nanded had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. R. B. Sorekar is kept with Shri Q. R. Sayad, Joint Civil Judge, J.D. & J.M.F.C., Ardhapur, District Nanded.

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).

**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

(14th Finance Commission)

*Read :—* Government Notification, Law and Judiciary Department No. SPC-1316/C.R.205/IX, dated 11th September 2024.

No. A-1201/2024/1994.—The High Court has been pleased to post the following Retired Judicial Officers to the temporary additional posts of Extra Joint District Judge and Additional Sessions Judge under the scheme of 14th Finance Commission initially for a period of one year from the date on which they assumes charge of their respective post or till validity of tenure of scheme or until further orders, whichever occurs earlier :—

<i>Name of retired Judicial Officer</i>	<i>Designation and Place of Posting</i>
1. Shri Mulla Harun Ausaheb	Extra Joint District Judge and Additional Sessions Judge, Vasai, District Thane.
2. Smt. Madhuri Anup Baraliya	Member, Motor Accident Claims Tribunal, Nagpur
3. Shri Rajeev Purushottam Pande	Extra Joint District Judge and Additional Sessions Judge, Nagpur.
4. Shri Rajendra Kallappa Malabade	Member, Motor Accident Claims Tribunal, Thane.
5. Shri Bharat Pannalal Vyas	Extra Joint District Judge and Additional Sessions Judge, Pandharpur, District Solapur.

High Court, Bombay,  
dated 12th September 2024.

R. N. JOSHI,  
Registrar General.



**THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A3902(i)/2024.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Smt. P. S. Dhumal, 7th Jt. Civil Judge, J.D. & J.M.F.C., Thane.	Child Care Leave for 60 days from 28.07.2024 to 25.09.2024 with permission to leave headquarter as provided under Government Resolution dated 23.07.2018 in continuation to Maternity Leave for 180 days from 30.01.2024 to 27.07.2024.

On return from leave Smt. P. S. Dhumal will be reposted as 7th Jt. Civil Judge, J.D. & J.M.F.C., Thane.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. P. S. Dhumal would have continued to officiate as 7th Jt. Civil Judge, J.D. & J.M.F.C., Thane had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. P. S. Dhumal is kept with Shri H. B. Pardeshi, 6th Jt. Civil Judge, J.D. & J.M.F.C., Thane.

**\*Note :—Necessary entry regarding grant of Child Care Leave shall be taken in Original Service book of Smt. P. S. Dhumal as per aforesaid Government Resolution.**

**The account of Child Care Leave shall be maintained as per prescribed format enclosed in Government Resolution dated 23.07.2018 and the same shall be pasting in her original service book as well as your office record.**

High Court, Appellate Side,  
Bombay, dated 18th September, 2024.

L. D. BILE,  
Registrar  
(Insp. II).



**THE HIGH COURT OF JUDICATURE at BOMBAY**

**APPELLATE SIDE**

No. A1202/2024.—The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

<i>Name and Designation</i>	<i>Period</i>
1. Shri S. B. Agrawal, Principal District & Sessions Judge, Thane.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 02 days i.e. on 08.07.2024 & 09.07.2024 prefixing holiday on 07.07.2024.
2. Shri S. M. Bhosale, Principal District & Sessions Judge, Daman & Diu, At Diu.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 05 days from 08.07.2024 to 12.07.2024 suffixing holidays on 13.07.2024 & 14.07.2024 with permission to leave headquarter from 07.07.2024 after completion of Workshop till 15.07.2024 (B.O.H.).
3. Smt. V. M. Mohite, Principal District & Sessions Judge, Jalna.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 03 days from 18.07.2024 to 20.07.2024 suffixing holiday on 21.07.2024.
4. Shri D. P. Surana, Principal District & Sessions Judge, Nagpur.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 03 days from 20.07.2024 to 22.07.2024.
5. Smt. Sonali P. Agarwal, Judge, Family Court, Nanded.	<i>Ex-post facto</i> sanction to the Commuted leave for 02 days i.e. on 22.07.2024 & 23.07.2024.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

<i>Name of the Judicial Officer</i>	<i>Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers.</i>
1. Shri S. B. Agrawal	Shri S. S. Shinde, District Judge-1 and Additional Sessions Judge, Thane.
2. Shri S. M. Bhosale	Smt. S. S. Sapatnekar, Principal District & Sessions Judge, Dadra and Nagar Haveli, At Silvassa.
3. Smt. V. M. Mohite	Shri A. G. Joshi, District Judge-1 & Addl. Sessions Judge, Jalna.
4. Shri D. P. Surana	Smt. M. V. Deshpande, District Judge-1 & Addl. Sessions Judge, Nagpur for Administrative as well as Judicial Charge.
5. Smt. Sonali P. Agarwal	Smt. R. R. Patwari, District Judge-3, Nanded.

MANOJ S. SHARMA,

High Court, Appellate Side,  
Bombay, 11th September 2024.

Registrar  
(Insp. II).



## महाराष्ट्र राज्य लॉटरी संचालनालय

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मंत्रालयासमोर,  
मुंबई- ४०० ०३२, दिनांक १० जानेवारी, २०२५.

महाराष्ट्र राज्य लॉटरी  
महाराष्ट्र “ महाराष्ट्र गुढीपाडवा  
भव्यतम ” सोडतीची बक्षिस  
रचना व कार्यपद्धती बाबत.

**वाचा :** उपसंचालक ( वित्त व लेखा ), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी, नवी मुंबई  
यांचे पत्र क्र. उपसं ( वि. व. ले. ) / मरालों/ योजना/१०/२०२४. दिनांक २ जानेवारी २०२५.

### कार्यालयीन आदेश

कार्यालयीन आदेश क्रमांक मरालों- २०२५/प्र.क्र. ११०/ लॉटरी-२

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या विविध लॉटरी सोडती केंद्र शासनाचे लॉटरी (विनियमन) अधिनियम १९९८ व लॉटरी (विनियमन) नियम, २०१० प्रमाणे कार्यान्वित केल्या जातात. या कार्यालयीन आदेशान्वये उपसंचालक (पित्त व लेखा) वाशी, नवी मुंबई यांना कळविण्यात येते की, “ महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम ” सोडत दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता खाली दिलेल्या बक्षिससंरचना व कार्यपद्धती प्रमाणे काढण्यात येईल.

२. “ महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम ” दिनांक २९ मार्च २०२५ रोजी काढण्यात येणार असून, या सोडतीच्या तिकीटांचे मूल्य रु. २००/- ( GST सहित ) असून पहिले बक्षिस ( सामायिक ) रु.१,००,००,०००/- ( रु. ५० लाखाची २ बक्षिसे ) ठेवण्यात आले आहे. या सोडतीत एकूण ५ मालिका असून प्रत्येक मालिकेत ४० हजार तिकीटे या प्रमाणे एकूण २ लाख तिकीटे मुद्रीत करण्यात येणार आहेत. प्रत्येक मालिकेतील तिकीटांचे क्रमांक १०००० ते ४९९९९ या प्रमाणे देण्यात आलेले आहेत.

३. या सोडतीची तिकीट विक्री उपसंचालक ( वि. व ले. ), वाशी, नवी मुंबई कार्यालयामार्फत करण्यात येईल. त्यानुसार “ महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम ” या सोडतीची तिकीटे उपसंचालक ( वि. व ले. ), महाराष्ट्र राज्य लॉटरी, १ ला मजला, वाय-अे १, अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, ए.पी.एम.सी. मार्केट, सेक्टर १९-बी, वाशी, नवी मुंबई ४००७०५ येथून विक्रेत्यांना उपलब्ध होतील. या सोडतीची तिकीट विक्री फक्त महाराष्ट्र राज्यातच करण्यात येईल. तसे तिकीटांवर छापण्यात येईल.

४. या सोडतीची तिकीट विक्री करताना महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट विक्रेत्यांना या तिकीट विक्रीच्या १०० तिकीटांचे एका पुस्तकावरील ( M.R.P. Rs.२००/- each ticket ( GST सहित ) तिकीटांच्या दर्शनी किंमतीवर खरेदी करण्यात आलेल्या एकूण तिकीटांच्या दर्शनी किंमतीमध्ये [वस्तू व सेवा करासह ( GST )] पुढील प्रमाणे घाऊक सूट ( Discount ) देण्यात येईल.

अ.क्र.	तिकीटांची संख्या	अनुज्ञेय घाऊक सूट ( GST सहित )
१	५०० ते २५००० तिकीटे	१८%
२	२५००१ ते ५०००० तिकीटे	२०%
३	५०००१ ते ७५००० तिकीटे	२४%
४	७५००१ ते १००००० तिकीटे	२५%
५	१००००१ ते २००००० तिकीटे	२६%

घाऊक विक्रेते सोडतीच्या तिकीटांची प्रत्यक्ष खरेदी करतील त्या एकूण तिकीटांच्या संख्येवर ( Actual number of total tickets purchased ) २% ( GST वगळून ) विशेष सूट देण्यात येईल. या बाबतच्या अटी व शर्ती, शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक



मरालॉ २०१२/ प्र.क्र.४७/लॉटरी-२, दिनांक ८ मे २०१२ नुसार लागू राहतील.

५. या सोडतीच्या तिकीट छपाईचे आदेश उपसंचालक (वि. व ले.), महाराष्ट्र राज्य लॉटरी, १ला मजला, वाय-अ १, अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, ए.पी.एम.सी. मार्केट, सेक्टर १९-बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडून स्वतंत्ररित्या काढण्यात येईल. या सोडतीची तिकीट छपाई में साई सिक्कुरिटी प्रिंटर्स प्रा. लि., फरीदाबाद यांचेकडून करून घेण्यात येईल. या तिकीटाचे आकारमान २४ x १० cms असून यासाठी ९० GSM Croma Art Paper वापरण्यात येऊन छपाईचा दर रु.२८०/- प्रती चौ. से. प्रती लाख तिकीटे, असा राहिल.

६. " महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम " सोडतीची बक्षिससंरचना -

मालिका : ०५ ( GP-०१ ते GP-०५ )

तिकीटांचे क्रमांक १०००० ते ४९९९९

सोडत दिनांक: दि.२९/०३/२०२५

सोडतीची वेळ: सांय ४.०० वाजता

प्रत्येक मालिकेत ४०००० तिकीटे

एकूण तिकीटे २ लाख

तिकीटांची किंमत रु. २००/- (GST सहीत)

बक्षिसे	बक्षिसाची रक्कम रु.	प्रत्येक मालिकेतील बक्षिसांची एकूण संख्या	सर्व मालिकां-तील बक्षिसांची एकूण संख्या	सर्व मालिकांतील बक्षिसांची एकूण रक्कम रु.	एकूण विक्रेता बोनस पहिल्या पहिल्या बक्षिसाच्या २ मालिकांकरिता (एका मालिकेसाठी रु.५०,०००)
पहिले बक्षिस (पूर्ण क्रमांक) ( २ क्रमांक )	५०,००,०००	--	२	१,००, ००,०००	१,००,०००/-
प्रोत्साहनपर बक्षिस (पूर्ण क्रमांक) ( पहिल्या बक्षिसाची मालिका वगळून उर्वरित मालिकांसाठी )	१,००,०००	--	८	८,००,०००	
दुसरे बक्षिस (पूर्ण क्रमांक) ( १ क्रमांक ) ( प्रत्येक मालिकेत )	२,००,०००	१	५	१०,००,०००	
तिसरे बक्षिस (शेवटचे ४ अंक) ( २ क्रमांक ) ( सर्व मालिकांसाठी )	१०,०००	२	४०	४,००,०००	
चौथे बक्षिस (शेवटचे ४ अंक) ( २ क्रमांक ) ( सर्व मालिकांसाठी )	५,०००	२	४०	२,००,०००	
पाचवे बक्षिस (शेवटचे ४ अंक) ( १० क्रमांक ) ( सर्व मालिकांसाठी )	२,०००	४०	२००	४,००,०००	
सहावे बक्षिस (शेवटचे ४ अंक) ( १० क्रमांक ) ( सर्व मालिकांसाठी )	१,०००	४०	२००	२,००,०००	
सातवे बक्षिस (शेवटचे ४ अंक) ( कोणतेही ४५० क्रमांक सर्व मालिकांसाठी ) ( Random पद्धतीने )	५००	--	९,०००	४५,००,०००	
<b>एकूण</b>			<b>९,४९५</b>	<b>१,७५, ००, ०००</b>	<b>१,००,०००</b>

घाऊक विक्रेत्याने ज्या किरकोळ विक्रेत्यास तिकीटे विकली असतील त्या किरकोळ विक्रेत्यांची यादी घाऊक विक्रेत्याने पुढील तिकीट खरेदीच्यावेळी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या, वाशी, नवीमुंबई या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.



## ८. सोडतीची कार्यपद्धती :-

“महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम” या सोडतीकरीता सोडतीचे ठिकाणी ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी १ ड्रम ठेवण्यात येईल. त्या ड्रममध्ये मालिकांचे अद्याक्षरे/क्रमांक असतील. या सोडतीमध्ये ५ मालिका आहेत. प्रत्येक मालिकेमध्ये १०००० ते ४९९९९ असे तिकीटांचे क्रमांक असतील. या सोडतीमधील बक्षिस विजेत्या तिकीटाचे क्रमांक निश्चित करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या व चक्रावर रॅन्डम क्रमांक लावलेल्या सोडत यंत्राचा (ड्रॉ मशीन) वापर केला जाईल. या यंत्राच्या प्रत्येक चक्रावर ० ते ९ अंक असतील. पंचमंडळाच्या अध्यक्षांनी घंटी वाजविल्यावर सोडत यंत्र फिरविले जाऊन सोडतीची सुरुवात होईल. सोडत यंत्र फिरवायचे थांबल्यानंतर जे क्रमांक यंत्रावर दिसतील अध्यक्ष तो अंक घोषित करतील. अंक ज्या क्रमाने निघतील त्या क्रमाने फलकावर प्रदर्शित केले जातील.

या भव्यतम सोडती मधील दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे, सहावे व सातवे बक्षिस काढण्याची कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहिल.

(८.१) दुसरे बक्षिस रु. २,००,०००/-:- दुसऱ्या रु. २,००,०००/- च्या बक्षिसासाठी विजेवर चालणारे व चक्रावर रॅन्डम क्रमांक लावलेले सोडत यंत्र (ड्रॉ मशीन) पंचामार्फत फिरवण्यात येईल व पूर्ण अंकाचा १ भाग्यवान क्रमांक प्रत्येक मालिकेसाठी स्वतंत्ररित्या काढण्यात येईल.

(८.२) तिसरे बक्षिस रु. १०,०००/- :- तिसऱ्या रु. १०,०००/- च्या बक्षिसासाठी विजेवर चालणारे व चक्रावर रॅन्डम क्रमांक लावलेले सोडत यंत्र (ड्रॉ मशीन) पंचामार्फत फिरवण्यात येईल व शेवटच्या ४ अंकाचा १ क्रमांक याप्रमाणे २ क्रमांक स्वतंत्ररित्या निश्चित करण्यात येतील व ते क्रमांक सर्व मालिकांसाठी रु.१०,०००/- च्या तिसऱ्या बक्षिसासाठी पात्र असतील.

(८.३) चौथे बक्षिस रु. ५,०००/-:- चौथ्या रु. ५,०००/- च्या बक्षिसासाठी विजेवर चालणारे व चक्रावर रॅन्डम क्रमांक लावलेले सोडत यंत्र (ड्रॉ मशीन) पंचामार्फत फिरवण्यात येईल व शेवटच्या ४ अंकाचा १ क्रमांक याप्रमाणे २ क्रमांक स्वतंत्ररित्या निश्चित करण्यात येतील व ते क्रमांक सर्व मालिकांसाठी रु. ५,०००/- च्या चौथ्या बक्षिसासाठी पात्र असतील.

(८.४) पाचवे बक्षिस रु. २,०००/-:- पाचवे रु.२,०००/- च्या बक्षिसासाठी विजेवर चालणारे व चक्रावर रॅन्डम क्रमांक लावलेले सोडत यंत्र (ड्रॉ मशीन) पंचामार्फत फिरवण्यात येईल व शेवटच्या ४ अंकाचा १ क्रमांक, याप्रमाणे १० क्रमांक स्वतंत्ररित्या निश्चित करण्यात येतील. ज्या तिकीटामध्ये असा क्रमांक आला असेल, अशी सर्व तिकीटे सर्व मालिकांसाठी रु. २,०००/- च्या पाचव्या बक्षिसासाठी पात्र असतील.

(८.५) सहावे बक्षिस रु. १,०००/-:- सहाव्या रु. १,०००/- च्या बक्षिसासाठी विजेवर चालणारे व चक्रावर, रॅन्डम क्रमांक लावलेले सोडत यंत्र (ड्रॉ मशीन) पंचामार्फत फिरवण्यात येईल व शेवटच्या ४ अंकाचा एक क्रमांक, याप्रमाणे १० क्रमांक स्वतंत्ररित्या निश्चित करण्यात येतील. ज्या तिकीटामध्ये असा क्रमांक आला असेल, अशी सर्व तिकीटे सर्व मालिकांसाठी रु. १,०००/- च्या सहाव्या बक्षिसासाठी पात्र असतील.

(८.६) सातवे बक्षिस रु. ५००/- सातव्या रु. ५००/- च्या बक्षिसासाठी संगणकावर शेवटच्या ४ अंकावर ४५० स्वतंत्र भाग्यवान क्रमांक रॅन्डम पद्धतीने काढण्यात येतील व ते क्रमांक सर्व मालिकांसाठी रु. ५००/- च्या सातव्या बक्षिसासाठी पात्र असतील.

(८.७) पहिल्या क्रमांकाचे रु. १,००,००,०००/- चे (५०,००,००० X २) बक्षिस : “महाराष्ट्र गुढीपाडवा भव्यतम” या सोडतीमध्ये पाच मालिकांत मिळून रुपये पन्नास लाखाची २ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. प्रथमतः पाच मालिकांमधून पहिल्या बक्षिसासाठी पहिली भाग्यवान मालिका निश्चित करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक मालिकेची आद्याक्षरे/क्रमांक असलेली प्रत्येकी एक चकती घेण्यात येऊन ती प्रत्येक चकती स्वतंत्र प्लॅस्टिक/रबरी पिशवीत (पाऊच) घालून पंचमंडळाच्या समोर ड्रममध्ये ठेवली जाईल. अध्यक्षांनी घंटी वाजवून इशारा केल्यावर ड्रम फिरविला जाऊन व पुन्हा घंटी वाजवून इशारा केल्यावर ड्रम थांबविण्यात येईल. ड्रममधून एकच पिशवी (पाऊच) बाहेर काढून त्यातून चकती बाहेर काढण्यात येईल व ती पंचमंडळाला दाखविण्यात येईल. अध्यक्ष त्या चकतीवरील मालिकेच्या अद्याक्षरांची घोषणा करतील व निश्चित करण्यात आलेल्या मालिकेसाठी वरील परिच्छेद ८ मध्ये विहित केलेल्या पद्धतीने भाग्यवान क्रमांक काढण्यात येईल. त्यानंतर पहिल्या क्रमांकाच्या दुसऱ्या बक्षिसासाठी उर्वरित ४ मालिकांमधून दुसरी भाग्यवान मालिका निश्चित करण्यात येईल, त्यानंतर वरील परिच्छेद ८ मध्ये विहित केलेल्या पद्धतीने पूर्ण क्रमांकाचा एक भाग्यवान क्रमांक काढण्यात येईल.

(८.८) प्रोत्साहनपर बक्षिस रु. १,००,०००/- ची बक्षिसे काढण्याची कार्यपद्धती :-

या प्रोत्साहनपर बक्षिसासाठी पहिल्या बक्षिसाच्या दोन मालिका वगळून उर्वरीत मालिकांसाठी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या बक्षिसांचा क्रमांक देण्यात येईल.



१. पंचमंडळाचे सदस्य त्यांना पुरविलेल्या बक्षिस विजेत्या क्रमांकाच्या नोंदवहीत विजेत्या क्रमांकाची नोंद करून घेतील व त्या प्रतीवर सही करतील आणि ती प्रत निकालाच्या अभिलेखाची विश्वसनीय प्रत म्हणून ठेवली जाईल.

१०. या सोडतीमधील कोणत्याही मालिकेमध्ये एकापेक्षा जास्त भाग्यवान क्रमांक निश्चित करताना एखादा क्रमांक पुन्हा आल्यास तो रद्द करून त्या ऐवजी पुन्हा नवीन भाग्यवान क्रमांक निश्चित करण्यात येईल.

११. या सोडतीतील बक्षिस विजेत्याने कोणत्याही बक्षिसाची मागणी करताना त्यास मूळ तिकीट शासनाकडे सादर करणे बंधनकारक राहिल, तसेच कोणत्याही तिकीटांवर एकाच बक्षिसाची मागणी करता येईल.

१२. महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या कोणत्याही सोडतीमधील एखाद्या बक्षिसाकरिता एकापेक्षा जास्त पूर्ण भाग्यवान क्रमांक काढण्यात येत असतील अशावेळी कोणत्याही क्रमांकाची त्याच मालिकेत पुनरावृत्ती झाल्यास किंवा दोन्ही क्रमांक/एकापेक्षा जास्त क्रमांक सारखे आल्यास नंतर काढलेले क्रमांक रद्द करून त्याऐवजी नवीन क्रमांक काढण्यात येतील.

तसेच संगणकात तांत्रिक बिघाड होणे, विजपुरवठा खंडीत होणे किंवा अकल्पीत नैसर्गिक आपत्ती इ. कारणांमुळे जर सोडत काढता आली नाही तर ती सोडत पुढील दिवशी काढून निकाल जाहीर करण्यात येईल.

१३. या सोडतीमधील बक्षिस विजेत्या तिकीटाचे क्रमांक निश्चित करण्यासाठी ड्रम किंवा विजेवर चालणारी व चक्रावर क्रमांक लावलेली (ड्रॉ मशीन) सोडत यंत्र, वा त्याचप्रमाणे सोडत जलद काढण्याच्या शासनाच्या दृष्टीने योग्य पद्धतीचा अवलंब सोडत काढताना करण्यात येईल.

१४. सदरच्या सोडतीची कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या विहित तरतुदी /कायदानुसार या सोडतीच्या निकालाची प्रसिध्दी शासनाच्या राजपत्रात करण्याची कार्यवाही उपसंचालक (वि.व.ले.), महाराष्ट्र राज्य लॉटरी, १ ला मजला, वाय- अ/१, अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, ए.पी.एम.सी. मार्केट, सेक्टर १९-बी, वाशी, नवीमुंबई ४००७०५ या कार्यालयाकडून करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहिल.

१५. या सोडतीच्या तिकीट छपाईचा खर्च हा मागणी क्र. जी-२, २०७५-संकीर्ण सर्वसाधारण सेवा, (००) १०३ राज्य लॉटरी, लॉटरी संचालनालय (२०७५ ०४७२), (००) (०१) प्रमुख लॉटरी, १६ प्रकाशने तसेच बक्षिस विजेत्या तिकीटांचा खर्च हा मागणी क्र. जी २, २०७५, संकीर्ण सर्वसाधारण सेवा १०३ राज्य लॉटरी, लॉटरी संचालनालय (२०७५ ०४७२), (००) (०१) प्रमुख लॉटरी, ०५ - बक्षिसे व इतर अनुषंगिक सोडत खर्च (निकाल प्रसिध्दी व सोडतीचा खर्च) या लेखाशिर्षामधील सन २०२३-२४ मधील उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात येईल.

१६. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे Notification No.4/2017- Central Tax ( Rates ) दिनांक २ जून २०१७ मध्ये पुढील प्रमाणे तरतुद आहे.



Sr. No.	Tariff item, sub-heading, heading or chapter	Description of supply of Goods	Supplier of goods	Recipient of supply
5.		Supply of lottery	State Government Union Territory or any local authority	Lottery distributor or selling agent. <i>Explanation.</i> — For the purposes of this entry. Lottery distributor or selling agent has the same meaning as assigned to it in clause (c) of Rule 2 of the Lotteries (Regulation) Rules, 2010, made under the provisions of sub-section (I) of section II of the Lotteries (Regulations) Act, 1998 (17 of 1998).

केंद्र शासनाचे लॉटरी (विनियमन) नियम, २०१० च्या नियम २ (c) मध्ये “distributor or selling agent” means an individual or a firm or a body corporate or other legal entity under law so appointed by the Organizing State through an agreement to market and sell lotteries on behalf of the Organizing State ” असे नमूद आहे. तथापि, सदर तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या पारंपारिक लॉटरी सोडतींच्या तिकीट विक्रीसाठी शासनाने करार करून कोणीही अधिकृत विक्रेता नियुक्त केलेला नाही. त्यामुळे वरील नमूद नोटीफिकेशन मधील तरतुदीनुसार अधिकृत वितरक /विक्रेता वस्तु व सेवा कर भरणा करण्यासाठी अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत वस्तु व सेवा कर वसूल करून भरण्यासंदर्भात आयुक्त, वस्तु व सेवा कर कार्यालयाने पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिलेले आहे.

“ If State Government supplies these Lottery Tickets directly to any person, who is not legally appointed/authorized as lottery distributor or selling agent as described in clause (c) of Rule 2 of the Lotteries ( Regulation ) Rules, 2010, - Tax shall be collected and shall be paid by State Government only, as aforesaid.”

तरी, वरील स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या या प्रस्तावित सोडतींवरील लॉटरी तिकीटांच्या विक्रीवर तिकीट विक्रेत्यांकडून केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार विहित केलेल्या दराने वस्तु व सेवा कर वसूल करून विहित पद्धतीने शासनाकडे भरण्याची कार्यवाही उपसंचालक( वित्त व लेखा ), महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालय, वाशी, नवी मुंबई यांनी करावी व याबाबतची संपूर्ण जबाबदारी त्यांची राहिल.

१७. सदर कार्यालयीन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.lottery.maharashtra.gov.in](http://www.lottery.maharashtra.gov.in) ( Website ) संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

गणेश काथवटे,  
अवर सचिव तथा उपसंचालक,  
महाराष्ट्र राज्य लॉटरी, वित्त विभाग.



## नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

## उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ फेब्रुवारी २०२५.

## अधिसूचना

क्रमांक सेनिअ-२०२५/प्र.क्र. २१/कामगार-८.—कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आस्थापनेवरील श्री. शैलेंद्र बळवंत पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे यांची जन्मतारीख दिनांक २२.०१.१९६७ आहे. श्री. पोळ यांनी त्यांच्या वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्याने ते नियत वयोमानानुसार दिनांक ३१.०१.२०२५ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम १३५ (ए) नुसार सदर अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्रीनिवास जिरेवार,  
कार्यासन अधिकारी.